

घोडेगाव प्रकल्प कार्यालय पुणे येथे  
स्थलांतरीत करणे व घोडेगाव येथे उप  
कार्यालय सुरु ठेवण्याबाबत.

## महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग,

शासन निर्णय, क्रमांक आस्था-२००५/प्र.क्र.१३२/का.१५

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक : २५ ऑगस्ट, २००८


**वाचा:-** १) शासन निर्णय, क्रमांक आस्था-२००५/प्र.क्र.१३२/का.१५, दिनांक २१ जुलै, २००८

**शासन निर्णय :-** प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगाव हे कार्यालय घोडेगाव येथून पुणे येथे स्थलांतरीत करून घोडेगाव येथे उप कार्यालय सुरु ठेवण्याबाबत संदर्भिय दिनांक २१.७.२००८ च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली होती.

२. शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत सदर शासन निर्णयास आता याद्वारे स्थगिती देण्यात येत आहे.

३. सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेत स्थळावर (www.maharashtra.gov.in) उपलब्ध करण्यात आलेला असून त्याचा संगणक सांकेतांक क्र.२००८०८२५१८०३२१००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

  
( अं. सा. चंदनशिवे ) २५.८.०८  
कक्ष अधिकारी  
महाराष्ट्र शासन

प्रत,

मा. राज्यपाल यांचे प्रधान सचिव, राजभवन, मुंबई

मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मुख्यमंत्री सचिवालय, मंत्रालय, मुंबई

मा. उपमुख्यमंत्री यांचे सचिव, मुख्यमंत्री सचिवालय, मंत्रालय, मुंबई

मा. मंत्री, आदिवासी विकास यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई

मा. मंत्री, जलसंपदा तथा पालकमंत्री, पुणे जिल्हा यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई

मा. राज्यमंत्री, आदिवासी विकास यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई

मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई

सचिव, आदिवासी विकास यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई

सर्व सह सचिव / उप सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई

वित्त विभाग (व्यय-१४), मंत्रालय, मुंबई-३२

मंत्रालयाच्या सर्व विभागाखालील विभाग प्रमुख व प्रादेशिक विभाग प्रमुख

• आयुक्त, राज्य माहिती आयोग ( सर्व )

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, २८, क्वीन्स गार्डन, पुणे - ४११ ००१

विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे  
आयुक्त, महानगरपालिका, पुणे  
अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, पुणे महानगर परिवहन लि., शिवाजी नगर, पुणे - ५  
पोलीस आयुक्त, पुणे,  
जिल्हाधिकारी, पुणे / सांगली / सातारा / सोलापूर / कोल्हापूर  
मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे / सांगली / सातारा / सोलापूर / कोल्हापूर  
अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे / नाशिक / नागपूर / अमरावती /  
सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प  
महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१ / २, मुंबई / नागपूर  
महालेखापाल (लेखा परीक्षा) / महाराष्ट्र-१ / २, मुंबई / नागपूर  
संचालक, लेखा व काषागारे, मुंबई  
अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई  
निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई / नागपूर  
जिल्हा कोषागार अधिकारी, पुणे / सांगली / सातारा / सोलापूर / कोल्हापूर  
लेखाधिकारी, वेतन पडताळणी पथक, मुंबई/ पुणे/ नागपूर/ औरंगाबाद  
कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग (उत्तर), पुणे  
सर्व कार्यासने, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई  
कार्यासन-१५ निवड नस्ती

- पत्राद्वारे